

This question paper contains 8 printed pages]

CZ—210—2019

FACULTY OF COMMERCE

B.Com. (Third Semester) EXAMINATION

MARCH/APRIL, 2019

(CBCS Pattern)

INCOME TAX

Paper I

(MCQ & Theory)

(Tuesday, 2-4-2019)

Time : 2.00 p.m. to 4.00 p.m.

Time—2 Hours

Maximum Marks—40

N.B. :— Q. No. 1 is compulsory and solve on OMR sheet.

प्रश्न क्र. 1 अनिवार्य असून तो ओ.एम.आर. शीटवर सोडविणे.

MCQ

1. (i) Income Tax is charged on : 10

(a) Capital (b) Interest

(c) Business Gain (d) Income

आयकर हा वर आकारला जातो.

(a) भांडवल (b) व्याज

(c) व्यवसाय प्राप्ती (d) उत्पन्न

(ii) The concept agricultural income is as per of Income Tax Act.

(a) Section 2(2) (b) Section 3(3)

(c) Section 2(1A) (d) Section 5

कृषी उत्पन्न ही संकल्पना आयकर कायद्याच्या नुसार आहे.

(a) कलम 2(2) (b) कलम 3(3)

(c) कलम 2(1A) (d) कलम 5

P.T.O.

(iii) Hostel allowance is exempted maximum upto for children.

- (a) ₹ 1000 p.m. per child (b) ₹ 800 p.m. per child
(c) ₹ 100 p.m. per child (d) ₹ 300 p.m. per child

मुलांसाठी वसतीगृह भत्ता जास्तीत जास्त एवढा करमुक्त आहे.

- (a) ₹ 1000 द.म. प्रतिमुल (b) ₹ 800 द.म. प्रतिमुल
(c) ₹ 100 द.म. प्रतिमुल (d) ₹ 300 द.म. प्रतिमुल

(iv) The amount left after making the deduction under section 80C to 80U from Gross total income is :

- (a) Agricultural income (b) Casual income
(c) Total income (d) Gross total income

सकल एकूण उत्पन्नातून कलम 80 सी ते 80 यू नुसार वजावटी नंतरचे उत्पन्न म्हणजे होय.

- (a) कृषी उत्पन्न (b) नैमित्तिक उत्पन्न
(c) एकूण उत्पन्न (d) सकल एकूण उत्पन्न

(v) Income Tax Act 1961 was made effective from in India.

- (a) 1st April, 1961 (b) 1st April, 1962
(c) 1st April, 1947 (d) 1st April, 1951

आयकर कायदा 1961 हा भारतात पासून कार्यान्वीत झाला.

- (a) 1 एप्रिल, 1961 (b) 1 एप्रिल, 1962
(c) 1 एप्रिल, 1947 (d) 1 एप्रिल, 1951

(vi) For the previous year April 1, 2017 to March 31, 2018, assessment year is April 1, to March 31,

- (a) 2017-2018 (b) 2016-2017
(c) 2018-2019 (d) 2015-2016

पूर्व वर्षे एप्रिल 1, 2017 ते मार्च 31, 2018 करिता निर्धारण वर्षे एप्रिल 1, ते मार्च 31, आहे.

- (a) 2017-2018 (b) 2016-2017
(c) 2018-2019 (d) 2015-2016

- (vii) Annual value of the self-occupied house property is :
- | | |
|---------------------|-------------------------------|
| (a) Nil | (b) 30% of Gross Annual Value |
| (c) Municipal Value | (d) Fair Rent |
- स्वतः राहात असलेल्या गृहसंपतीचे वार्षिक मुल्य असते.
- | | |
|---------------------|--------------------------------|
| (a) निरंक | (b) सकल वार्षिक मुल्याच्या 30% |
| (c) नगरपालिका मुल्य | (d) उचित भाडे |
- (viii) Cost Inflation Index is related with :
- | | |
|--------------|------------------|
| (a) Salary | (b) Capital Gain |
| (c) Business | (d) Profession |
- महागाई खर्च निर्देशांक ही संकल्पना शी संबंधीत आहे.
- | | |
|----------|-----------------|
| (a) वेतन | (b) भांडवली लाभ |
| (c) धंदा | (d) व्यवसाय |
- (ix) The capital assets defines of Income Tax Act.
- | | |
|-------------------|------------------|
| (a) Section 7(15) | (b) Section 5(3) |
| (c) Section 2(14) | (d) Section 4(2) |
- आयकर कायद्याच्या नुसार भांडवली संपतीची व्याख्या दिलेली आहे.
- | | |
|---------------|--------------|
| (a) कलम 7(15) | (b) कलम 5(3) |
| (c) कलम 2(14) | (d) कलम 4(2) |
- (x) When the furnished accommodation is provided to a private employee then of cost furniture will be added to the value of accommodation.
- | | |
|---------|---------|
| (a) 10% | (b) 15% |
| (c) 12% | (d) 9% |
- जर खाजगी कर्मचाऱ्याला फर्निचरसह घर उपलब्ध करून दिले तर त्या घराच्या मुल्यात फर्नीचरच्या किंमतीच्या एवढी रक्कम अधिक केली जाते.
- | | |
|---------|---------|
| (a) 10% | (b) 15% |
| (c) 12% | (d) 9% |

Theory

2. Shri Mohan is an employee of a company. The following information of his salary income for the year ended on 31st March, 2018 is given below :10

- (i) Basic salary ₹ 40,000 p.m.
- (ii) Own contribution to recognised provident fund ₹ 60,000 p.a.
- (iii) Employer's contribution to recognised provident fund ₹ 60,000 p.a.
- (iv) Interest on provident fund @ 9.5% ₹ 9000
- (v) House Rent Allowance ₹ 5,000 p.m.
- (vi) Rent paid for the house ₹ 10,000 p.m.
- (vii) Medical Allowance ₹ 2,000 p.m.
- (viii) Medical expenses reimbursed ₹ 12,000 p.a.
- (ix) Gas and Electricity bill paid by the employer ₹ 20,000 p.a.
- (x) He paid employment tax ₹ 400 p.m.

Compute his taxable salary income for the A.Y. 2018-19.

श्री मोहन एका कंपनीचे कर्मचारी आहेत. 31 मार्च, 2018 रोजी संपणाऱ्या वर्षासाठी त्यांच्या वेतनापासूनच्या उत्पन्नाची माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे :

- (i) मूळ वेतन ₹ 40,000 दरमहा.
- (ii) मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधीला त्याचे स्वतःचे योगदान ₹ 60,000 प्रतिवर्षे.
- (iii) मान्यताप्राप्त भ.नि.नि.ला मालकाचे योगदान ₹ 60,000 प्रतिवर्षे.
- (iv) भविष्य निर्वाह निधीवरील रक्कमेवर 9.5% दराने व्याज मिळाले ₹ 9,000.
- (v) घरभाडे भत्ता ₹ 5,000 प्रति महिना.
- (vi) घरासाठी भाडे दिले ₹ 10,000 दरमहा.
- (vii) वैद्यकीय भत्ता ₹ 2,000 दरमहा.
- (viii) वैद्यकीय खर्चाची भरपाई ₹ 12,000 प्रतिवर्षे.
- (ix) गैस आणि विज बिलाचे ₹ 20,000 मालकाने शोधन केले.
- (x) त्यांनी व्यवसाय कर म्हणून ₹ 400 दरमहा दिले.

कर निर्धारण वर्षे 2018-19 साठी त्यांचे वेतनापासूनचे करपात्र उत्पन्न निश्चित करा.

WT

(5)

CZ—210—2019

Or

(किंवा)

From the following information compute the taxable income from salary of Shri Ashok for the A.Y. 2018-19 :

- (1) Salary ₹ 30,000 per month.
- (2) Dearness allowance ₹ 20,000 per month.
- (3) Bonus ₹ 10,000 p.a.
- (4) Children Education Allowance ₹ 300 p.m. for two children @ 150 p.m. per child
- (5) One son of Shri Ashok lives in hostel for studies and the employer pays ₹ 400 p.m. to meet hostel expenses.
- (6) Entertainment Allowance ₹ 1,500 p.m.
- (7) Fair Rental value of rent free house provided by the employer ₹ 1,00,000 p.a.
- (8) Value of furniture provided in house ₹ 2,00,000.

He is working in Mumbai.

निर्धारण वर्षे 2018-19 साठी श्री अशोक यांचे खालील माहितीवरून वेतनापासूनचे करपात्र उत्पन्न निश्चित करा :

- (1) वेतन ₹ 30,000 दर महा.
- (2) महागाई भत्ता ₹ 20,000 दरमहा.
- (3) बोनस ₹ 10,000 प्रतिवर्ष.
- (4) मुलांचा शिक्षण भत्ता ₹ 300 दरमहा, ₹ 150 दरमहा प्रति मुल, याप्रमाणे दोन मुलांसाठी.
- (5) श्री अशोक यांचे एक मुल अभ्यासासाठी एका वसतीगृहात राहात असून त्याच्यासाठी मालकाने ₹ 400 दरमहा खर्च भागविण्यासाठी दिले.
- (6) मनोरंजन भत्ता ₹ 1500 दरमहा.
- (7) मालकाने भाडेमुक्त घर निवासासाठी श्री अशोक यांना दिले, ज्याचे उचित भाडे मूल्य ₹ 1,00,000 प्रतिवर्ष आहे.
- (8) घरामध्ये ₹ 2,00,000 किंमतीचे फर्निचर बसविण्यात आले आहे. ते मुंबईमध्ये कार्यरत आहेत.

P.T.O.

WT

(6)

CZ—210—2019

3. Shri Anil owns two houses. The particulars of the two houses are as under : 10

Particulars Use of house	House I Self-occupied	House II Letout
	₹	₹
Municipal Value	60,000	1,20,000
Fair Rent	70,000	1,80,000
Rent Received	—	2,40,000
Standard Rent	50,000	1,30,000
Municipal taxes paid	8,000	16,000
Interest on loan for construction of house	60,000	80,000

Compute taxable income from house property for the A.Y. 2018-19.

श्री अनिल यांच्या मालकीचे दोन घर आहेत. त्यांच्या दोन घरांचे विवरण खालीलप्रमाणे आहे :

विवरण घराचा उपयोग	घर I स्वतःच्या निवासासाठी ₹	घर II भाड्यासाठी ₹
नगरपालिका मुल्य	60,000	1,20,000
उचित भाडे	70,000	1,80,000
भाडे प्राप्त	—	2,40,000
प्रमाणित भाडे	50,000	1,30,000
नगरपालिका कर दिला	8,000	16,000
घराच्या बांधकामासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज	60,000	80,000

कर निर्धारण वर्षे 2018-19 साठी गृह संपत्ती पासूनचे करपात्र उत्पन्न निश्चित करा.

Or

(किंवा)

Define the concept "Income" under Income Tax Act.

आयकर कायद्या अंतर्गत 'उत्पन्न' ही संकल्पना स्पष्ट करा.

4. From the following information, compute the taxable income from Capital Gain of Mr. Suresh, for the A.Y. 2018-19 : 10

Particulars	Residential house
Year of purchase of Residential house	1995-96
	₹
Cost of purchase	1,00,000
Cost of first floor in 1999-2000	1,50,000
Fair market value on 1-4-2001	3,00,000
Cost of improvement in 2009-10	68,800
Sale of house in 2017-18	36,12,400
Selling Expenses	20,000

Mr. Suresh has purchased a New Residential House on 1-10-2017 for ₹ 6,00,000 and deposited ₹ 2,00,000 on 31-1-2018 in Capital Gain Account Scheme.

The cost inflation index : 2001-02-100; 2009-10-148 and 2017-18-272.

खालील माहितीवरून कर-निर्धारण वर्षे 2018-19 साठी श्री सुरेश यांचे भांडवली लाभापासूनचे करपात्र उत्पन्न निश्चित करा :

विवरण	राहाते घर
निवासी घराचे खरेदी वर्षे	1995-96
	₹
खरेदी किंमत	1,00,000
1999-2000 मध्ये पहिला मजल्याचा खर्च	1,50,000
1-4-2001 रोजीचे उचित बाजार मूल्य	3,00,000
2009-10 मध्ये सुधारणा खर्च	68,800
2017-18 मध्ये घराची विक्री	36,12,400
विक्री खर्च	20,000

श्री सुरेश यांनी 1-10-2017 रोजी नविन घर ₹ 6,00,000 ला खरेदी केले आणि 31-1-2018 रोजी भांडवली लाभ खाते योजने मध्ये ₹ 2,00,000 गुंतविले. महागाई खर्च निर्देशांक 2001-02-100; 2009-10-148 आणि 2017-18-272.

P.T.O.

Or

(किंवा)

Write short notes on any *two* of the following :

- (i) Assessee
- (ii) Assessment year
- (iii) Individual
- (iv) Brief information about Income Tax Act

खालीलपैकी कोणत्याही दोनवर संक्षिप्त टिपा लिहा :

- (i) करदाता
- (ii) कर निर्धारण वर्षे
- (iii) एक व्यक्ती
- (iv) आयकर कायद्यासंबंधी थोडक्यात माहिती.